

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.विधी समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०६

सभावृत्तांत

दिनांक - ०५/०२/२०२१

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.विधी समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०५/०२/२०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सदर सभेत खालीलप्रमाणे सन्मा.सदस्य सभागृहात उपस्थित होते.

१. मा.स्वीनल कपिल म्हेत्रे - सभापती
२. मा.वसंत प्रभाकर बोराटे
३. मा.भोंडवे संगिता राजेंद्र
४. मा.सुजाता सुनिल पालांडे
५. मा.चौगुले सीमा दत्तात्रय
६. मा.गोफणे अनुराधा देविदास
७. मा.सुलक्षणा राजू धर

या शिवाय मा.लोणकर-उप आयुक्त, मा.उल्हास जगताप - नगरसचिव, हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

उपस्थित सन्मा.सदस्यांचे संमतीने खालील विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) अभ्यास दौरा आयोजित करणेबाबत.- मा.अनुराधा गोफणे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) श्री.विजयकुमार चंद्रभान काळे, कार्यकारी अभियंता(स्थापत्य) यांना सह शहर अभियंता (स्थापत्य) पदावर पदोन्नती देणेबाबत.- मा.सुजाता पालांडे, मा.सीमा चौगुले यांचा प्रस्ताव.

अ) दिनांक १५/०१/२०२१ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक ०५) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

ठराव क्रमांक - १९

दिनांक - ०५/०२/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.महापालिका आयुक्त यांचे पत्र क्र.वि/गक्षे/थेर/३/२६४/२०२० दि.०३/०६/२०२०

विषय क्रमांक - ०१

विभाग- ग क्षेत्रीय विद्युत

अनुमोदक : मा.वसंत बोराटे

विषय- पिंपरी प्रभाग क्र.२१ जिजामाता रुग्णालय येथील निवास स्थानामध्ये विद्युत व्यवस्था करणे तसेच वैद्यकीय विभागाच्या मागणी नुसार वॉटर कुलर, गिझर, पी.ए.सिस्टीम जिजामाता रुग्णालय येथे केलेल्या अतिरिक्त बाबींचे बील अदा करणेबाबत..

विषय क्र.०१ चा विचार पुढील सभेच्या वेळी करणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.

ठराव क्रमांक - २०

विषय क्रमांक - ०२

दिनांक - ०५/०२/२०२१

सुचक : मा.अनुराधा गोफणे

अनुमोदक : मा.सुजाता पालांडे

संदर्भ : मा.अनुराधा गोफणे, मा.सुजाता पालांडे यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत मा.विधी समिती सदस्यांना कायदा सुव्यवस्थेची पाहणी करण्याकरिता अभ्यास दौ-याचे आयोजन केले जाते. या अभ्यास दौरा करण्याकरिता सिव्किम या राज्यातील कायदा व्यवस्थेची पाहणी करणेकरिता मा.विधी समिती सभापती व सन्मा.सदस्य तसेच संबंधित अधिकारी यांचा सिव्किम या राज्यात अभ्यास दौरा आयोजित करणेस व याकामी होणा-या खर्चास मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता सदर ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

ठराव क्रमांक - २१

विषय क्रमांक - ०३

दिनांक - ०५/०२/२०२१

सुचक : मा.सुजाता पालांडे

अनुमोदक : मा.सीमा चौगुले

संदर्भ : मा.सुजाता पालांडे, मा.सीमा चौगुले यांचा प्रस्ताव.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कार्यकारी अभियंता(स्थापत्य) या पदावर कार्यरत असलेले श्री.विजयकुमार चंद्रभान काळे यांची महानगरपालिकेत एकूण ३३ वर्षे सेवा पुर्ण झालेली असून त्यांची शैक्षणिक पात्रता व कामाचा अनुभव विचारात घेता त्यांना सह शहर अभियंता(स्थापत्य) या पदावर पदोन्नती देणेस मान्यता देणेकामी मा.महापालिका सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृत्तांत कायम होणेची वाट न पाहता सदर ठराव मा.महापालिका सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

(स्वीनल कपिल म्हेत्रे)

सभापती

विधी समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/६३/२०२१
दिनांक : ०५/०२/२०२१



(उल्हास बबनराव जगताप)

नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकडे पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.